



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र. ४३] शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर २०१७ : भाद्रपद २५, शके १९३९

[किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
सार्वत्रिक निवडणुक २०१७ ची अधिसूचना
- वाचा:- १) मा राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महानगरपालिका आयुक्तांना प्राधिकृत केल्याचा आदेश क्र.एसईसी/१०९५/सिआर/५२/डी-३ दि.०६ जुन १९९५
- २) मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महानगरपालिका आयुक्तांना प्राधिकृत केल्याचा आदेश क्र.एसईसी/१०९४/१७५/१९९४ दि.०७ नोव्हेंबर १९९४
- ३) मा. राज्य निवडणुक आयोग, मुंबई यांचे पत्र क्र. रानिआ/मनपा/२०१६/प्र.क्र.१६/का-०५ दि. २६.१२.२०१६
- ४) या कार्यालयाचे आदेश क्र. नांवाशमनपा/निवडणुक/१२८/२०१७ दि.०४.०९.२०१७

५) या कार्यालयाचे आदेश क्र. नांवाशमनपा/निवडणुक/१६२/२०१७ दि.०८.०९.२०१७

६) राज्य निवडणुक आयोग यांचेकडील आदेश क्र.रानिआ/मनपा-२०१७/प्र.क्र.४७/का-५ दिनांक ०६.०९.२०१७

क्रमांक जा.क्र.नांवाशमनपा/निवडणुक/२२१/२०१७ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व सदर अधिनियमाच्या अनुसूची ड मधील निवडणुक नियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका (महानगरपालिकेच्या निवडणुका घेणे) (अनुसूची ड ची सुधारणा) नियम २००२ मधील तरतुदीनुसार मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०१७ करिता खालील प्रमाणे निवडणुक कार्यक्रम निश्चित करून दिलेला असून, उपरोक्त आदेशातील तरतुदीनुसार मी, गणेश देशमुख, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सार्वत्रिक निवडणुक २०१७ साठी खालील प्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम याद्वारे प्रसिध्द करीत आहे.

अ.क्र.	निवडणुकीचा टप्पा	टप्पा सुरु करण्याची / पूर्ण करण्याची तारीख
१	नामनिर्देशनपत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी	दि. १६/०९/२०१७ (शनिवार) सकाळी ११.०० ते दि. २३/०९/२०१७ (शनिवार) दुपारी २.०० पर्यंत
२	नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी	दि. १६/०९/२०१७ (शनिवार) ते दि. २३/०९/२०१७ (शनिवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.००) (रविवार, दि. १७/०९/२०१७ रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत)
३	नामनिर्देशनपत्रांची छाननी	दि. २५/०९/२०१७ (सोमवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून)
४	वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक	छाननी पुर्ण झाल्यानंतर लगेच
५	उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक	दि. २७/०९/२०१७ (बुधवार) (दुपारी ३.०० पर्यंत)
६	निवडणुक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक	दि. २८/०९/२०१७ (गुरुवार) (सकाळी ११.०० पासून)
७	अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक	दि. २८/०९/२०१७ (गुरुवार)
८	आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक	दि. ११/१०/२०१७ (बुधवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)
९	मतमोजणी व निकाल जाहिर करण्याचा दिनांक	दि. १२/१०/२०१७ (गुरुवार) (सकाळी १०.०० पासून)
१०	महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे.	दि. १३/१०/२०१७ (शुक्रवार) पर्यंत.

मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी निवडणूकीचा कार्यक्रम पार पाडणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिका-यांची नेमणूक केलेली असून त्यांची नावे खालील तक्त्यात स्तंभ क्र. २ मध्ये दिलेली आहेत. तसेच त्यांना नेमून दिलेले प्रभाग

स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेले आहेत. त्याशिवाय निवडणूक निर्णय अधिका-यांच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांची नावे स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविण्यात आलेली आहेत.

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिका-यांचे नांव व पदनाम	सहा.निवडणूक निर्णय अधिका-यांचे नांव व पदनाम	नेमून दिलेले प्रभाग क्रमांक व आरक्षणाचा तपशील	निवडणूक निर्णय अधिका-यांचे कार्यालयांचे ठिकाण	मतमोजणीचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	श्री. संजय कुंडेकर, उपजिल्हाधिकारी, (सा.प्र) जि.अ.कार्यालय परभणी	१. श्री. ए.पी.त्रिभुवन तहसिलदार (सामान्य) जि.का.नांदेड २.श्री.संजय जाधव सहा.आयुक्त, तथा क्षेत्रिय अधिकारी, मनपा नांदेड ३.श्री. दिलीप टाकळीकर उप अभियंता, मनपा	१ - तरोडा (खु) अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण २ - तरोडा (बु) अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण ३ - सांगवी अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण ४ - हनुमानगढ अ- अनु.जाती ब- अनु.जमाती महिला क- नामाप्र महिला ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०४)	कामगार कल्याण केंद्र हॉल, एस.टी.महामंडळ कार्यालय वर्कशॉप रोड नांदेड	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.
२	श्री. बी.एच बिबे, उपजिल्हाधिकारी,(निवडणूक) जिल्हाधिकारी,कार्यालय परभणी.	१.श्री. अरविंद नरसीकर तहसिलदार, अर्धापूर. २.श्री. शिवाजी डहाळे क्रिकेट कोच, मनपा.नांदेड ३.श्री.सुनील देशमुख उप अभियंता, मनपा, नांदेड.	५ - भाग्यनगर अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण ६ - गणेशनगर अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण ७ - श्रावस्तीनगर अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०३)	जुने क्षेत्रिय कार्यालय, पाण्या च्या टाकीजवळ गणेशनगर, नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.
३	श्री. संतोष वेणीकर, जिल्हा.पुरवठा.अधिकारी जिल्हाधिकारी कार्या. नांदेड	१.श्रीमती संतोषी देवकुळे, सहा.जि.पु.अधिकारी, जिल्हाधिकारी कार्या. नांदेड. २.श्रीमती माधवी मारकड सहा.आयुक्त,मनपा नांदेड ३.श्री. प्रकाश कांबळे उप अभियंता, मनपा, नांदेड.	८ - शिवाजीनगर अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण ९ - नवामोंढा अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १०- दत्तनगर अ- अनु.जाती ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०३)	क्षेत्रिय कार्यालय क्र.ब, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडीयम परीसर नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम	सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम	नेमून दिलेले प्रभाग क्रमांक व आरक्षणाचा तपशील	निवडणूक निर्णय अधिका-यांचे कार्यालयांचे ठिकाण	मतमोजणीचे ठिकाण
१	२	३	४	५	६
४	श्री. महेश वडदकर, जिल्हा.पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्या. नांदेड	१.श्री किरण अंबेकर, तहसिलदार, नांदेड २.श्री. म.कलीम परवेज प्र. कार्यकारी अभियंता मनपा, नांदेड ३.श्री.व्ही.एम.स्वामी उप अभियंता, मनपा, नांदेड	११ - हैदरबाग अ- नामाप्र ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १२ - उमरकॉलणी अ- नामाप्र ब- सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १३ - चौफाळा/मदिनानगर अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र महिला क- सर्वसाधारण ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०३)	कापुस संशोधन केंद्र हैद्राबाद रोड, देगलुर नाका, नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.
५	श्री. प्रदिप कुलकर्णी, उप विभागीय अधिकारी, नांदेड	१.श्रीमती सुरेखा स्वामी, तहसिलदार, उमरी. २.श्री.सुधीर इंगोले, सहा.आयुक्त तथा क्षेत्रिय अधिकारी, मनपा नांदेड. ३.श्री.दिलीप अरसुडे उप अभियंता मनपा, नांदेड.	१४ - होळी अ- नामाप्र ब- सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १५ - इतवारा अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १६ - गाडीपुरा अ- नामाप्र ब- सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०३)	महाराजा रणजितसिंघजी मार्केट, क्षेत्रिय कार्यालय पहिला मजला जुना मोंढा नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.
६	श्रीमती दिपाली मोतीयाळे, उप विभागीय अधिकारी, भोकर,	१.श्री सुरेश प्र.घोळे, तहसिलदार, मुदखेड. २.श्री.तानाजी कानोटे प्र.सहा.आयुक्त, मनपा नांदेड ३.श्री.मनोहर दंडे उप अभियंता मनपा नांदेड.	१७ - गुरुद्वारा अ- नामाप्र ब- सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण १८- खडकपुरा/देगांवचाळ अ- अनु.जाती महिला ब- नामाप्र क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०२)	स्थानिक संस्था कर कार्यालय, मनपा, पाण्याच्या टाकीजवळ नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम	सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम	नेमून दिलेले प्रभाग क्रमांक व आरक्षणाचा तपशील	निवडणूक निर्णय अधिका-यांचे कार्यालयांचे ठिकाण	मतमोजणीचे ठिकाण
१	२	३	४	५	६
७	श्री एस.डी.महिंद्रकर, वि.भुसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्या. नांदेड	१.श्रीमती उज्वला पांगरकर, महसुल सहाय्यक. जिल्हाधिकारी कार्या. नांदेड २.श्री.अविनाश अटकोरे, सहा.आयुक्त तथा क्षेत्रिय अधिकारी, मनपा, नांदेड ३.श्री.नरेंद्र सुजलेगांवकर उप अभियंता मनपा, नांदेड.	१९ - वसरणी / कौठा अ- अनु.जाती महिला ब- अनु.जमाती क- नामाप्र महिला ड- सर्वसाधारण २० - सिडको/वाघाळा अ - अनु.जाती महिला ब - नामाप्र क - नामाप्र महिला ड - सर्वसाधारण महिला इ - सर्वसाधारण (एकूण प्रभाग ०२)	साई मंगल कार्यालय, हडको बसस्टॉप जवळ, नांदेड.	शासकीय तंत्र निकेतन, नांदेड.

उपरोक्त सर्व निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपुर्द करण्यात आलेल्या रकाना क्रमांक ४ मधील संबंधीत प्रभागाची नामनिर्देशनपत्र दिनांक १६/०९/२०१७ (शनिवार) ते दिनांक २३/०९/२०१७ (शनिवार) रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत स्तंभ क्र. ५ मध्ये नमुद केलेल्या त्यांच्या संबंधीत कार्यालयात स्विकारण्यात येतील. (रविवार दिनांक १७/०९/२०१७ रोजी नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार नाहीत).

नामनिर्देशनपत्रे (Nominations Papers) ऑनलाईन (Online) स्विकारल्या जातील.

ठिकाण:- नांदेड

दिनांक:- १६/०९/२०१७.

(गणेश देशमुख)

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.